

January 20, 2022

To

<b>BSE Limited</b> Department of Corporate Services Listing Department P J Towers, Dalal Street, Mumbai – 400001 <i>Scrip Code: 535648</i>	<b>National Stock Exchange of India Limited</b> Listing Department Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051 <i>Scrip Symbol: JUSTDIAL</i>	<b>Metropolitan Stock Exchange of India Limited</b> Building A, Unit 205 A, 2nd Floor, Piramal Agastya Corporate Park, L.B.S Road, Kurla (West), Mumbai - 400070 <i>Scrip Symbol: JUSTDIAL</i>
--	---	--

Dear Sir/Madam,

**Sub.: Intimation under Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”)**

In accordance with Regulation 30 and Regulation 47(3) of Listing Regulations, please find enclosed herewith copy of advertisements giving information of the financial results as specified in Regulation 33 of Listing Regulations.

The above mentioned advertisement is published in The Financial Express (English Newspaper) & Navshakti (Marathi Newspaper) on January 20, 2022.

The same has also been uploaded on the Company's website which may be viewed at <https://www.justdial.com/cms/investor-relations/statutory-ads>.

Kindly take the same on record.

Thanking You,

Yours truly,

**For Just Dial Limited**

*Manan Udani*



**Manan Udani**  
**Company Secretary**

**Encl: As above**

**Just Dial Limited**

CIN: L74140MH1993PLC150054

Registered & Corporate Office : Palm Court Building M, 501/B, 5th Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad West, Mumbai - 400064

Tel. : 022-28884060 / 66976666 • Fax : 022-28823789

Mumbai, Delhi, Kolkata, Chennai, Bangalore, Pune, Hyderabad, Ahmedabad, Coimbatore, Jaipur and Chandigarh

☎ 088888-88888 | [www.justdial.com](http://www.justdial.com)



**DELHI JAL BOARD : GOVT. OF NCT OF DELHI**  
**OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (CIVIL) PLANT SDW S/E**  
**SRINIWASPURI - NEW DELHI: 110 065**

Press N.I.T. No. 47 (2021-22)

S. No.	Name of works	Estimated Cost (Rs.)	Date of release of tender in e-procurement solution	Last date / time of receipt of tender through e-procurement solution
1.	Cleaning of Gravity Duct No. 2 from Klokari SPS to Okhla STP. 2022_DJB_215005_1	2,31,55,056/-	19.01.2022	07.02.2022 up to 3:00 P.M.

\*Further detail in this regard can be seen at <https://govtprocurement.delhi.gov.in/nicgep/app>

ISSUED BY P.R.O. (WATER)  
 Advt. No. J.S.V. 1026 (2021-22)

Sd/-  
**EX. ENGINEER (CIVIL) PLANT SDW S/E**  
 "STOP CORONA; Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene"

**Justdial**  
 Just Dial Limited  
 CIN: L74140MH1993PLC150054  
**Registered Office** : Palm Court, Building-M, 501/B, 5<sup>th</sup> Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad (West), Mumbai 400 064.  
**Tel. No:** +91 22 2888 4060 **Fax:** +91 22 2889 3789  
**E-mail:** investors@justdial.com **Website:** www.justdial.com

**Statement of unaudited standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2021**  
 (₹ in Lacs except per share data)

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter ended December 31, 2021 (Unaudited)	Nine Months ended December 31, 2021 (Unaudited)	Quarter ended December 31, 2020 (Unaudited)	Quarter ended December 31, 2021 (Unaudited)	Nine Months ended December 31, 2021 (Unaudited)	Quarter ended December 31, 2020 (Unaudited)
1	Income from Operations	15,889	48,028	16,954	15,889	48,028	16,954
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,440	6,281	5,643	2,439	6,279	5,642
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,440	6,281	5,643	2,439	6,279	5,642
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,940	4,880	4,994	1,939	4,878	4,993
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,840	4,580	4,985	1,839	4,578	4,984
6	Equity Share Capital	8,359	8,359	6,186	8,359	8,359	6,186
7	Reserves excluding revaluation reserve as per the balance sheet of the previous year						
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Not annualised)						
	a) Basic (₹)	2.32	6.81	8.08	2.32	6.81	8.08
	b) Diluted (₹)	2.29	6.68	7.90	2.29	6.67	7.90

- Notes:**
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) [www.bseindia.com](http://www.bseindia.com), [www.nseindia.com](http://www.nseindia.com) & [www.mseil.in](http://www.mseil.in) and on the website of the Company [www.justdial.com](http://www.justdial.com) under Investor Relation Section.
  - The statement of unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2021 has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on January 18, 2022. The Statutory Auditors have conducted a "Limited review" of these results in terms of Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

For and on behalf of the Board of Directors of  
**Just Dial Limited**  
 Sd/-  
**V.S.S. Mani**  
 Managing Director and Chief Executive Officer  
 DIN: 00202052

Place: Mumbai  
 Date: January 18, 2022

**CCL Products (India) Limited**  
 Registered Office : Duggirala, Guntur District, Andhra Pradesh - 522 330.  
 CIN No. L15110AP1961PLC000874

**Extract of Un-audited Consolidated financial results for the Quarter Ended 31.12.2021**  
 (₹ in Lakhs)

Particulars	Consolidated		
	Quarter ended	Year ended	Quarter ended
	31.12.2021	31.03.2021	31.12.2020
	Un-audited	Audited	Un-audited
Total income	42,359.24	1,24,587.20	29,984.82
Net Profit (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	7,468.11	23,478.30	5,606.71
Net Profit before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7,468.11	23,478.30	5,606.71
Net Profit after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,846.68	18,226.16	4,711.04
Total Comprehensive Income [Comprising Profit after tax and Other Comprehensive Income (after tax)]	6,212.71	18,550.81	4,762.50
Paid up Equity Share Capital (₹ 2/- Per Equity Share)	2,660.56	2,660.56	2,660.56
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet)		1,06,069.21	
Earnings Per Share (of ₹ 2/- each) (Not Annualised):			
a) Basic	4.40	13.70	3.54
b) Diluted	4.40	13.70	3.54

1) The above Financial results as recommended by the Audit Committee were considered and approved by the Board of Directors at their meeting held on 19th January, 2022.

2) Key data relating to Standalone audited financial results of CCL Products (India) Limited is as under :

Particulars	Quarter ended	Year ended	Quarter ended
	31.12.2021	31.03.2021	31.12.2020
	Un-audited	Audited	Un-audited
Total income (₹ in Lakhs)	26,155.79	86,157.18	18,914.66
Profit before tax (₹ in Lakhs)	3,232.82	21,042.01	3,072.14
Profit after tax (₹ in Lakhs)	1,631.79	15,868.95	2,177.58
Total comprehensive income after tax (₹ in Lakhs)	1,738.41	16,257.35	2,279.18

**Note :** The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on company's website at [www.cclproducts.com](http://www.cclproducts.com) and the stock exchange's websites, [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

By and on behalf of the Board  
 Sd/-  
**Challa Rajendra Prasad**  
 Executive Chairman

Place: Hyderabad  
 Date : 19-01-2022

**MERCURY METALS LIMITED**  
 Corporate Identification Number: L27109GJ1986PLC008770  
 Registered Office: 36, Advani Market O/S Delhi Municipal Market, Ahmedabad, Gujarat.  
 Tel. No.: +91-9016072261 | E-mail: [csuchaknikhil@gmail.com](mailto:csuchaknikhil@gmail.com)  
 Website: [www.mercurymetals.in](http://www.mercurymetals.in)

**PRE-OFFER ADVERTISEMENT AND CORRIGENDUM TO THE DETAILED PUBLIC STATEMENT UNDER REGULATION 18 (7) IN TERMS OF SEBI (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011**

This Pre-Offer Advertisement and Corrigendum to the Detailed Public Statement is issued by Kunvarji Fintstock Private Limited (Manager to the Offer), for and on behalf of Mr. Kavith Jayeshbhai Thakkar ("Acquirer 1"), and Mrs. Arriben Jayeshbhai Thakkar ("Acquirer 2") (hereinafter referred to as "Acquirers" pursuant to regulation 18(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended ("SEBI (SAST) Regulations"), in respect of the open offer to acquire 18,07,730 equity shares of Rs. 1.73 each of Mercury Metals Limited (Target company or TC) representing 26% of the voting capital of the Target Company. The Detailed Public Statement ("DPS") with respect to the aforementioned open offer was made on 19th October 2021 in Financial Express (English) (All Editions), Jansatta (Hindi) (All Editions) and Financial Express (Gujarati) (Ahmedabad Edition).

**The shareholders of the Target Company are requested to kindly note the following:**

- Offer Price:** The offer is being made at a price of Rs. 1.75/- (One Rupee and Seventy Five Paise) per equity share, payable in cash and there has been no revision in the offer price.
- Recommendations of the Committee of Independent Directors:** A Committee of Independent Directors of the TC (the "IDC") published its recommendation on the offer on 19<sup>th</sup> January 2022 in Financial Express (English) (All Editions), Jansatta (Hindi) (All Editions) and Financial Express (Gujarati) (Ahmedabad Edition). The IDC is of the opinion that the offer price to the public shareholders of the Target Company is fair and reasonable and is in line with SEBI (SAST) Regulations, 2011. The public shareholders may, therefore, independently evaluate the offer and take an informed decision.
- This offer is not a competing offer in terms of Regulation 20 of the SEBI Takeover Regulations. There has been no competitive bid to the offer.
- The Letter of Offer was dispatched on 17th January 2022 to all the eligible shareholders of the TC, whose names appear in its Register of Members on 10th January 2022, the Identified Date.
- Please note that a copy of the LOF (which includes the Form of Acceptance) is also available on websites of SEBI ([www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in)), the Target Company ([www.mercurymetals.in](http://www.mercurymetals.in)), the Registrar to the Offer ([www.bigshareonline.com](http://www.bigshareonline.com)), the Manager ([www.kunvarji.com](http://www.kunvarji.com)), BSE ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)), from which the public shareholders can download/print the same.
- There are currently no outstanding convertible instruments to be converted into equity shares of the Target Company at a future date. There has been no merger/de-merger or spin off in the Target Company during the past three year.
- Instructions for public shareholders:

**A. In case of equity shares are held in physical form:**  
 The public shareholders who are holding physical equity shares and intend to participate in the open offer shall approach the seller broker. The seller broker should place bids on the designated stock exchange platform with relevant details as mentioned on physical shares certificate(s). The selling broker shall print TRS generated by the exchange bidding system. TRS will contain the details of order submitted folio no., certificate no., Dist.no., no. of equity shares etc. and such equity shareholders should note physical equity shares will not be accepted unless the complete set of documents as mentioned on page 22 is submitted. Acceptance of the physical equity shares for the open offer shall be subject to verification by the Registrar & Transfer Agent (RTA). On receipt of the confirmation from the RTA, the bid will be accepted otherwise it would be rejected and accordingly the same will be deposited on the exchange platform.

**B. In case of equity shares are held in dematerialized form:** eligible person(s) may participate in the offer by approaching their respective selling broker and tender shares in the open offer as per procedure mentioned on page 22 of the letter of offer.

**C. Procedure for tendering the shares in case of non-receipt of the Letter of Offer**  
 In case of non-receipt of the Lof, the public shareholders holding the equity shares may download the same from the websites of SEBI at [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in), Manager to the Offer at [www.kunvarji.com](http://www.kunvarji.com), the Registrar to the Offer at [www.bigshareonline.com](http://www.bigshareonline.com) and BSE at [www.bseindia.com](http://www.bseindia.com). Alternatively, they may participate in the offer by providing their application in plain paper in writing signed by all shareholder(s), stating name, address, number of equity shares held, client ID number, DP name, DP ID number, Folio No. certificate no., Dist.no., no. (In case of physical shares) number of equity shares tendered and other relevant documents and other relevant documents as mentioned in page 23 of the Lof.

- In terms of Regulation 16(1) of the SEBI (SAST) Regulations, the Draft Letter of Offer was submitted to SEBI on October 26, 2021. All observations, received from SEBI by way of their letter no. SEBI/HO/CFD/DCR-III/OW/1037/1 dated 06/01/2022 in terms of Regulation 16(4) of the SEBI (SAST) Regulations, have been duly incorporated in the LOF
- There have been no other material changes in relation to the offer, since the date of the public announcement on 13<sup>th</sup> October 2021 save as otherwise disclosed in the DPS and the Letter of Offer.
- As on date, to the best of the knowledge of acquirers, no statutory approvals are required for the offer except as mentioned in the Letter of Offer.
- The open offer will be implemented through stock exchange mechanism made available by the stock exchanges in the form of separate window (Acquisition Window) as provided under the SEBI (SAST) Regulations and SEBI circular CIR/CFD/POLICY/CELL/1/2015 dated 13th April 2015 as amended via SEBI circular CFD/DCR2/CIR/P/2016/131 dated December 09, 2016. Acquirers have through whom the purchases and settlement of open offer shall be made during the Tendering period. The detailed procedure for tendering of shares is given in para - 9 "Procedure For Acceptance And Settlement" of the Letter of Offer.
- Revised Schedule of Activities:

ACTIVITY	DATE & DAY (ORIGINAL)	DATE & DAY (REVISED)
Public Announcement (PA) Date	13th October 2021, Wednesday	13th October 2021, Wednesday
Publication of Detailed Public Statement (DPS) in the newspapers	19th October 2021, Tuesday	19th October 2021, Tuesday
Filing of the draft letter of offer with SEBI	26th October 2021, Tuesday	26th October 2021, Tuesday
Last date for public announcement of a competing offer	9th November 2021, Tuesday	9th November 2021, Tuesday
Last date for SEBI observations on draft letter of offer (in the event SEBI has not sought clarifications or additional information from the Manager to the Offer)	16th November 2021, Thursday	6th January 2022, Monday
Identified Date*	22nd November 2021, Monday	10th January 2022, Monday
Letter of Offer to be dispatched to Shareholders	25th November 2021, Thursday	17th January 2022, Monday
Last Date by which the committee of the independent directors of the Target Company shall give its recommendation	30th November 2021, Tuesday	20th January 2022, Thursday
Last date for upward revision of the Offer Price and/or the offer size	01st December 2021, Wednesday	21st January 2022, Friday
Date of publication of Offer Opening Public Announcement	01st December 2021, Wednesday	21st January 2022, Friday
Date of commencement of Tendering Period (Offer Opening Date)	02nd December 2021, Thursday	24th January 2022, Monday
Date of expiry of Tendering Period (Offer Closing Date)	16th December 2021, Monday	07th February 2022, Monday
Completion of all requirements including payment of consideration	30th December 2021, Thursday	22nd February 2022, Tuesday

\*Identified Date is only for the purpose of determining the equity shareholders of the Target Company as on such date to whom the Letter of Offer would be sent. It is clarified that all the shareholders holding equity shares of the Target Company (registered or unregistered) (except the acquirers, sellers and promoter and promoter group of the Target Company) are eligible to participate in this offer any time before the closure of this offer.

The acquirers accept full responsibility for the information contained in this advertisement and also for the obligations of the acquirers as laid down in SEBI (SAST) Regulations. This Advertisement will also be available on SEBI's website at [www.sebi.gov.in](http://www.sebi.gov.in).

**ISSUED ON BEHALF OF THE ACQUIRERS BY THE MANAGER TO THE OFFER**

**KUNVARJI FINSTOCK PRIVATE LIMITED**  
 Block B, First Floor, Siddhi Vinayak Towers, Off S. G. Highway Road, Mouje Makarba, Ahmedabad, Gujarat - 380051  
**SEBI Reg. No. :** MB/INM000012564  
**Email Id :** [niraj.thakkar@kunvarji.com](mailto:niraj.thakkar@kunvarji.com)  
**Website:** [www.kunvarji.com](http://www.kunvarji.com)  
**Contact Person:** Mr. Niraj Thakkar / Mr. Ronak Dhruve  
**Tel. No. :** 079- 66669000

For and on behalf of the acquirers  
**Mr. Kavith Jayeshbhai Thakkar (Acquirer 1)**  
**Mrs. Arriben Jayeshbhai Thakkar (Acquirer 2)**

**Date:** 20th January 2022  
**Place:** Ahmedabad

**Public Notice**

**ICICI PRUDENTIAL**  
 LIFE INSURANCE

**ICICI Prudential Life Insurance Company Limited**  
 CIN: L66010MH2000PLC127837  
**Registered office:** 1089, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400025 (Reg. No. 105 dated 24.11.2000)  
**Ph:** 022-40391600, **Fax:** 022-24224484, **Email:** [ir@iciciprulife.com](mailto:ir@iciciprulife.com), **Website:** [www.iciciprulife.com](http://www.iciciprulife.com)

**Consolidated Financial Result**  
 (₹ in lakhs)

Sr. No	Particulars	Three months ended/at		Nine months ended/at		Year ended/at
		December 31, 2021	December 31, 2020	December 31, 2021	December 31, 2020	March 31, 2021
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Premium Income (gross) <sup>1</sup>	934,419	915,204	2,574,737	2,363,222	3,573,282
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extraordinary items)	31,200	32,536	57,233	96,501	107,741
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	31,200	32,536	57,233	96,501	107,741
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	31,200	30,430	57,233	89,364	95,616
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] <sup>2</sup>	NA	NA	NA	NA	NA
6	Paid up equity share capital	143,729	143,590	143,729	143,590	143,597
7	Reserves (excluding revaluation reserve)	736,744	696,847	736,744	696,847	703,361
8	Earnings per share (face value of ₹ 10/- each)					
	(a) Basic (not annualised for three/nine months) (in ₹)	2.17	2.12	3.98	6.22	6.66
	(b) Diluted (not annualised for three/nine months) (in ₹)	2.16	2.12	3.96	6.22	6.65

**Key numbers of Standalone Audited Financial Results of the Company are as under :**  
 (₹ in lakhs)

Sr. No	Particulars	Three months ended/at		Nine months ended/at		Year ended/at
		December 30, 2021	December 31, 2020	December 31, 2021	December 31, 2020	March 31, 2021
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Premium Income (gross) <sup>1</sup>	934,419	915,204	2,574,737	2,363,222	3,573,282
2	Profit before tax	31,062	32,660	56,947	96,773	108,140
3	Profit after tax	31,062	30,555	56,947	89,636	96,015
4	Total Comprehensive income <sup>2</sup>	NA	NA	NA	NA	NA

<sup>1</sup> Premium income is gross of reinsurance and net of goods & service tax.  
<sup>2</sup> The new Indian Accounting Standards (Ind AS) are currently not applicable to insurance companies in India.

**Additional details based on Consolidated financial results as per Regulation 52(4) of SEBI (LODR) 2015**  
 (₹ in lakhs)

Sr. No	Particulars	Three months ended/at		Year ended/at
		December 31, 2021	December 31, 2020	March 31, 2021
		(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	934,419	915,204	3,573,282
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	31,200	32,536	107,741
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	31,200	32,536	107,741
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	31,200	30,430	95,616
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	NA	NA	NA
6	Paid up Equity Share Capital	143,729	143,590	143,597
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	736,744	696,847	703,361
8	Securities Premium Account	348,180	343,036	343,299
9	Net worth (Note 5)	907,895	890,764	910,926
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	120,000	120,000	120,000
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA
12	Debt Equity Ratio (Note 1)	0.13	0.13	0.13
13	Earnings Per Share (of ₹ 10/- each)			
	(a) Basic EPS before and after extraordinary items (net of tax expense) for the period (not annualized for three months)	2.17	2.12	6.66
	(b) Diluted EPS before and after extraordinary items (net of tax expense) for the period (not annualized for three months)	2.16	2.12	6.65
14	Capital Redemption Reserve (Note 4)	NA	NA	NA
15	Debtenture Redemption Reserve (Note 4)	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio (not annualized for three months) (Note 2)	16.91	27.93	35.59
17	Interest Service Coverage Ratio (not annualized for three months) (Note 3)	16.91	27.93	35.59

- Notes:**
- Debt-Equity Ratio is calculated as total borrowings divided by Equity. Equity is calculated as shareholder's funds excluding redeemable preference shares, if any.
  - DSCR is calculated as Profit before interest, depreciation and tax (Shareholders account) divided by interest expenses together with principal payments of long term debt during the period.
  - ISCR is calculated as Profit before interest, depreciation and tax (Shareholders account) divided by interest expenses of long term debt during the period.
  - Debtenture redemption reserve is not required to be created as per Companies (Share Capital & Debenture) Amendment Rules, 2019 dated August 16, 2019
  - Net worth represents shareholder's funds excluding redeemable preference shares, if any.

**Note:**  
 a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 & 52(4) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchange websites ([www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and the Company's website ([www.iciciprulife.com](http://www.iciciprulife.com)).  
 b) For the other line items referred in regulation 52(4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the National Stock Exchange (NSE) and The BSE Ltd (BSE) and can be accessed on the Company's website ([www.iciciprulife.com](http://www.iciciprulife.com)).

For and on behalf of Board of Directors  
**N. S. Kannan**  
 Managing Director & CEO  
 DIN: 00066009

Mumbai  
 January 18, 2022



ICICI Bank शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र. बी-३, वायफाय आयटी पार्क, वागळे इन्फ्रेस्ट्रल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र -४०००४४.

फॉर्म नं २३ रेग्युलेशन २०(३) मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण-II ३रा मजला, कुलाबा, टेलिफोन भवन, द्याउप रोड, कुलाबा मार्केट, मुंबई-४००००५. परि. क्र. १३ अर्जदार

भारत सरकार विन मंत्रालय वित्तीय सेवा विभाग यमुली अधिकारी यांचे कार्यालय-1 कर्ज वसुली न्यायाधिकरण-1, मुंबई

स्टेट बँक ऑफ इंडिया प्रिन्सिपल ऑफिसर मु. रेंडो फंडेशन विक्रय मु. रेंडो फंडेशन मु. रेंडो फंडेशन लि., (पूर्वी रेंडो फंडेशन (प्रा.) लि. अश्री झाल), ३ए/१३३, मितल इंडस्ट्रीअल इस्टेट, साकीनाका, अंधेरी(पु), मुंबई-४०० ०५९.

Edelweiss Ideas create, values protect एडलवैस हाऊसिंग फायनान्स लि. नॉन कार्यालय: एडलवैस हाऊसिंग, सी.एन.टी. रोड ल्लम, कल्याण, मुंबई-४०० १०८ आणि शाखा कार्यालय येथे ५वा मजला, टावर ३, विंग बी, कॉरिडोर सिटी नॉन, कॉरिडोर सिटी, कितोल रोड, कुला (पु), मुंबई-४०००७०.

PUBLIC NOTICE Notice is hereby given that I am investigating title in the names of MRS. KUSUM PAWAN KEDIA & 2) MR. PRATEEK PAWAN KEDIA, owners of the Flat No. 605, on 6th Floor, B-Wing, Dheeraaj Uphar C.H.S. Ltd., Behind Dindoshi Bus Depo., Gen. A. K. Vaidya Marg, Malad (East), Mumbai- 400097.

जाहिर नोटीस यादारे सर्व संबंधितांस कळविण्यात येते की, गाव भौवे आचोळे, येथील विनरोती मिळकत येथील स नं १६० हि नं १ नालासोपारा (पूर्व). ता. वसई, जि. पालघर, येथील इमारत/सोसायटीस लोडा चंद्रा पराडाईस को. ही. सो. लि.मध्ये असलेली सदनिका क्र ०२, क्षेत्रफळ १५०० चौ. फिट चंज मजला असे सदनिका श्री. हसमुखलाल मानलाल शाह यांनी दिनांक १६/३/१९९० रोजीचे कराराने मे. चणेदेव इन्टरनॅशनल सोसायटीस यांच्याकडून मालकी तय्यार विकत घेतले होते. या सदर दस्त हे छा ८१५/१९९० वसई २ येथे नोंदणी करण्यात आले आहे.

Aditya Birla Sun Life Mutual Fund ADITYA BIRLA CAPITAL Record Date for Distribution

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Trustees of Aditya Birla Sun Life Mutual Fund have approved Tuesday, January 25, 2022\*, as the Record Date for declaration of distribution under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option in the following schemes, subject to availability of distributable surplus on the Record Date:

Table with 5 columns: Name of the Scheme, Plans/Portfolios, Quantum of Distribution per unit, NAV as on January 18, 2022. Rows include Aditya Birla Sun Life Medium Term Plan, Aditya Birla Sun Life Short Term Fund, Aditya Birla Sun Life Balanced Advantage Fund, and Aditya Birla Sun Life PSU Equity Fund.

The NAV of the schemes, pursuant to pay out of distribution would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

As reduced by the amount of applicable statutory levy. \*or the immediately following Business Day if that day is a non-business day.

All unitholders whose names appear in the Register of Unitholders / Beneficial owners under the IDCW option of the said schemes as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the distribution so declared.

For Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Date: January 19, 2022 Authorised Signatory Place: Mumbai

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

ICICI Bank शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आकृती सेंटर, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आकृती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई- 400093

Table with columns: क्र. (अ), कर्जदाराचे/सह. कर्जदाराचे/हमीदाराचे नाव/कर्ज खाते क्रमांक, काही असल्यास ज्ञात बोजाराह तारण मतेचा तपशील, रयेबाकी रक्कम, आरक्षित रक्कम, मालमतेच्या तारीख आणि वेळ, लिलाव तारीख आणि वेळ.

Justdial Just Dial Limited CIN: L74140MH1993PLC150054 Registered Office: Palm Court, Building-M, 501/B, 5th Floor, New Link Road, Besides Goregaon Sports Complex, Malad (West), Mumbai 400 064.

The spirit of Mumbai is now 93 years old! www.freepressjournal.in

जाहिर सूचना सर्व नाम जनेतेस या सूने द्वारे असे कळविण्यात येते की, प्रस्तावित निवडणुका चक्र डेव्हलपमेंट मध्ये उदरगार फेरी स. नं. १०/१, १०/२, १०/३/अ, १०/३/ब, १०/४, १०/५, ११/१, ११/२, ११/३, ११/४, ११/५, २०/३, २०/४, २०/५, ३४/१, ३४/२, ३४/३, ३४/४, ३४/५, ३४/६, ३४/७, ३४/८, ३४/९, ३४/१०, ३४/११, ३४/१२, ३४/१३, ३४/१४, ३४/१५, ३४/१६, ३४/१७, ३४/१८, ३४/१९, ३४/२०, ३४/२१, ३४/२२, ३४/२३, ३४/२४, ३४/२५, ३४/२६, ३४/२७, ३४/२८, ३४/२९, ३४/३०, ३४/३१, ३४/३२, ३४/३३, ३४/३४, ३४/३५, ३४/३६, ३४/३७, ३४/३८, ३४/३९, ३४/४०, ३४/४१, ३४/४२, ३४/४३, ३४/४४, ३४/४५, ३४/४६, ३४/४७, ३४/४८, ३४/४९, ३४/५०, ३४/५१, ३४/५२, ३४/५३, ३४/५४, ३४/५५, ३४/५६, ३४/५७, ३४/५८, ३४/५९, ३४/६०, ३४/६१, ३४/६२, ३४/६३, ३४/६४, ३४/६५, ३४/६६, ३४/६७, ३४/६८, ३४/६९, ३४/७०, ३४/७१, ३४/७२, ३४/७३, ३४/७४, ३४/७५, ३४/७६, ३४/७७, ३४/७८, ३४/७९, ३४/८०, ३४/८१, ३४/८२, ३४/८३, ३४/८४, ३४/८५, ३४/८६, ३४/८७, ३४/८८, ३४/८९, ३४/९०, ३४/९१, ३४/९२, ३४/९३, ३४/९४, ३४/९५, ३४/९६, ३४/९७, ३४/९८, ३४/९९, ३४/१००, ३४/१०१, ३४/१०२, ३४/१०३, ३४/१०४, ३४/१०५, ३४/१०६, ३४/१०७, ३४/१०८, ३४/१०९, ३४/११०, ३४/१११, ३४/११२, ३४/११३, ३४/११४, ३४/११५, ३४/११६, ३४/११७, ३४/११८, ३४/११९, ३४/१२०, ३४/१२१, ३४/१२२, ३४/१२३, ३४/१२४, ३४/१२५, ३४/१२६, ३४/१२७, ३४/१२८, ३४/१२९, ३४/१३०, ३४/१३१, ३४/१३२, ३४/१३३, ३४/१३४, ३४/१३५, ३४/१३६, ३४/१३७, ३४/१३८, ३४/१३९, ३४/१४०, ३४/१४१, ३४/१४२, ३४/१४३, ३४/१४४, ३४/१४५, ३४/१४६, ३४/१४७, ३४/१४८, ३४/१४९, ३४/१५०, ३४/१५१, ३४/१५२, ३४/१५३, ३४/१५४, ३४/१५५, ३४/१५६, ३४/१५७, ३४/१५८, ३४/१५९, ३४/१६०, ३४/१६१, ३४/१६२, ३४/१६३, ३४/१६४, ३४/१६५, ३४/१६६, ३४/१६७, ३४/१६८, ३४/१६९, ३४/१७०, ३४/१७१, ३४/१७२, ३४/१७३, ३४/१७४, ३४/१७५, ३४/१७६, ३४/१७७, ३४/१७८, ३४/१७९, ३४/१८०, ३४/१८१, ३४/१८२, ३४/१८३, ३४/१८४, ३४/१८५, ३४/१८६, ३४/१८७, ३४/१८८, ३४/१८९, ३४/१९०, ३४/१९१, ३४/१९२, ३४/१९३, ३४/१९४, ३४/१९५, ३४/१९६, ३४/१९७, ३४/१९८, ३४/१९९, ३४/२००, ३४/२०१, ३४/२०२, ३४/२०३, ३४/२०४, ३४/२०५, ३४/२०६, ३४/२०७, ३४/२०८, ३४/२०९, ३४/२१०, ३४/२११, ३४/२१२, ३४/२१३, ३४/२१४, ३४/२१५, ३४/२१६, ३४/२१७, ३४/२१८, ३४/२१९, ३४/२२०, ३४/२२१, ३४/२२२, ३४/२२३, ३४/२२४, ३४/२२५, ३४/२२६, ३४/२२७, ३४/२२८, ३४/२२९, ३४/२३०, ३४/२३१, ३४/२३२, ३४/२३३, ३४/२३४, ३४/२३५, ३४/२३६, ३४/२३७, ३४/२३८, ३४/२३९, ३४/२४०, ३४/२४१, ३४/२४२, ३४/२४३, ३४/२४४, ३४/२४५, ३४/२४६, ३४/२४७, ३४/२४८, ३४/२४९, ३४/२५०, ३४/२५१, ३४/२५२, ३४/२५३, ३४/२५४, ३४/२५५, ३४/२५६, ३४/२५७, ३४/२५८, ३४/२५९, ३४/२६०, ३४/२६१, ३४/२६२, ३४/२६३, ३४/२६४, ३४/२६५, ३४/२६६, ३४/२६७, ३४/२६८, ३४/२६९, ३४/२७०, ३४/२७१, ३४/२७२, ३४/२७३, ३४/२७४, ३४/२७५, ३४/२७६, ३४/२७७, ३४/२७८, ३४/२७९, ३४/२८०, ३४/२८१, ३४/२८२, ३४/२८३, ३४/२८४, ३४/२८५, ३४/२८६, ३४/२८७, ३४/२८८, ३४/२८९, ३४/२९०, ३४/२९१, ३४/२९२, ३४/२९३, ३४/२९४, ३४/२९५, ३४/२९६, ३४/२९७, ३४/२९८, ३४/२९९, ३४/३००, ३४/३०१, ३४/३०२, ३४/३०३, ३४/३०४, ३४/३०५, ३४/३०६, ३४/३०७, ३४/३०८, ३४/३०९, ३४/३१०, ३४/३११, ३४/३१२, ३४/३१३, ३४/३१४, ३४/३१५, ३४/३१६, ३४/३१७, ३४/३१८, ३४/३१९, ३४/३२०, ३४/३२१, ३४/३२२, ३४/३२३, ३४/३२४, ३४/३२५, ३४/३२६, ३४/३२७, ३४/३२८, ३४/३२९, ३४/३३०, ३४/३३१, ३४/३३२, ३४/३३३, ३४/३३४, ३४/३३५, ३४/३३६, ३४/३३७, ३४/३३८, ३४/३३९, ३४/३४०, ३४/३४१, ३४/३४२, ३४/३४३, ३४/३४४, ३४/३४५, ३४/३४६, ३४/३४७, ३४/३४८, ३४/३४९, ३४/३५०, ३४/३५१, ३४/३५२, ३४/३५३, ३४/३५४, ३४/३५५, ३४/३५६, ३४/३५७, ३४/३५८, ३४/३५९, ३४/३६०, ३४/३६१, ३४/३६२, ३४/३६३, ३४/३६४, ३४/३६५, ३४/३६६, ३४/३६७, ३४/३६८, ३४/३६९, ३४/३७०, ३४/३७१, ३४/३७२, ३४/३७३, ३४/३७४, ३४/३७५, ३४/३७६, ३४/३७७, ३४/३७८, ३४/३७९, ३४/३८०, ३४/३८१, ३४/३८२, ३४/३८३, ३४/३८४, ३४/३८५, ३४/३८६, ३४/३८७, ३४/३८८, ३४/३८९, ३४/३९०, ३४/३९१, ३४/३९२, ३४/३९३, ३४/३९४, ३४/३९५, ३४/३९६, ३४/३९७, ३४/३९८, ३४/३९९, ३४/४००, ३४/४०१, ३४/४०२, ३४/४०३, ३४/४०४, ३४/४०५, ३४/४०६, ३४/४०७, ३४/४०८, ३४/४०९, ३४/४१०, ३४/४११, ३४/४१२, ३४/४१३, ३४/४१४, ३४/४१५, ३४/४१६, ३४/४१७, ३४/४१८, ३४/४१९, ३४/४२०, ३४/४२१, ३४/४२२, ३४/४२३, ३४/४२४, ३४/४२५, ३४/४२६, ३४/४२७, ३४/४२८, ३४/४२९, ३४/४३०, ३४/४३१, ३४/४३२, ३४/४३३, ३४/४३४, ३४/४३५, ३४/४३६, ३४/४३७, ३४/४३८, ३४/४३९, ३४/४४०, ३४/४४१, ३४/४४२, ३४/४४३, ३४/४४४, ३४/४४५, ३४/४४६, ३४/४४७, ३४/४४८, ३४/४४९, ३४/४५०, ३४/४५१, ३४/४५२, ३४/४५३, ३४/४५४, ३४/४५५, ३४/४५६, ३४/४५७, ३४/४५८, ३४/४५९, ३४/४६०, ३४/४६१, ३४/४६२, ३४/४६३, ३४/४६४, ३४/४६५, ३४/४६६, ३४/४६७, ३४/४६८, ३४/४६९, ३४/४७०, ३४/४७१, ३४/४७२, ३४/४७३, ३४/४७४, ३४/४७५, ३४/४७६, ३४/४७७, ३४/४७८, ३४/४७९, ३४/४८०, ३४/४८१, ३४/४८२, ३४/४८३, ३४/४८४, ३४/४८५, ३४/४८६, ३४/४८७, ३४/४८८, ३४/४८९, ३४/४९०, ३४/४९१, ३४/४९२, ३४/४९३, ३४/४९४, ३४/४९५, ३४/४९६, ३४/४९७, ३४/४९८, ३४/४९९, ३४/५००, ३४/५०१, ३४/५०२, ३४/५०३, ३४/५०४, ३४/५०५, ३४/५०६, ३४/५०७, ३४/५०८, ३४/५०९, ३४/५१०, ३४/५११, ३४/५१२, ३४/५१३, ३४/५१४, ३४/५१५, ३४/५१६, ३४/५१७, ३४/५१८, ३४/५१९, ३४/५२०, ३४/५२१, ३४/५२२, ३४/५२३, ३४/५२४, ३४/५२५, ३४/५२६, ३४/५२७, ३४/५२८, ३४/५२९, ३४/५३०, ३४/५३१, ३४/५३२, ३४/५३३, ३४/५३४, ३४/५३५, ३४/५३६, ३४/५३७, ३४/५३८, ३४/५३९, ३४/५४०, ३४/५४१, ३४/५४२, ३४/५४३, ३४/५४४, ३४/५४५, ३४/५४६, ३४/५४७, ३४/५४८, ३४/५४९, ३४/५५०, ३४/५५१, ३४/५५२, ३४/५५३, ३४/५५४, ३४/५५५, ३४/५५६, ३४/५५७, ३४/५५८, ३४/५५९, ३४/५६०, ३४/५६१, ३४/५६२, ३४/५६३, ३४/५६४, ३४/५६५, ३४/५६६, ३४/५६७, ३४/५६८, ३४/५६९, ३४/५७०, ३४/५७१, ३४/५७२, ३४/५७३, ३४/५७४, ३४/५७५, ३४/५७६, ३४/५७७, ३४/५७८, ३४/५७९, ३४/५८०, ३४/५८१, ३४/५८२, ३४/५८३, ३४/५८४, ३४/५८५, ३४/५८६, ३४/५८७, ३४/५८८, ३४/५८९, ३४/५९०, ३४/५९१, ३४/५९२, ३४/५९३, ३४/५९४, ३४/५९५, ३४/५९६, ३४/५९७, ३४/५९८, ३४/५९९, ३४/६००, ३४/६०१, ३४/६०२, ३४/६०३, ३४/६०४, ३४/६०५, ३४/६०६, ३४/६०७, ३४/६०८, ३४/६०९, ३४/६१०, ३४/६११, ३४/६१२, ३४/६१३, ३४/६१४, ३४/६१५, ३४/६१६, ३४/६१७, ३४/६१८, ३४/६१९, ३४/६२०, ३४/६२१, ३४/६२२, ३४/६२३, ३४/६२४, ३४/६२५, ३४/६२६, ३४/६२७, ३४/६२८, ३४/६२९, ३४/६३०, ३४/६३१, ३४/६३२, ३४/६३३, ३४/६३४, ३४/६३५, ३४/६३६, ३४/६३७, ३४/६३८, ३४/६३९, ३४/६४०, ३४/६४१, ३४/६४२, ३४/६४३, ३४/६४४, ३४/६४५, ३४/६४६, ३४/६४७, ३४/६४८, ३४/६४९, ३४/६५०, ३४/६५१, ३४/६५२, ३४/६५३, ३४/६५४, ३४/६५५, ३४/६५६, ३४/६५७, ३४/६५८, ३४/६५९, ३४/६६०, ३४/६६१, ३४/६६२, ३४/६६३, ३४/६६४, ३४/६६५, ३४/६६६, ३४/६६७, ३४/६६८, ३४/६६९, ३४/६७०, ३४/६७१, ३४/६७२, ३४/६७३, ३४/६७४, ३४/६७५, ३४/६७६, ३४/६७७, ३४/६७८, ३४/६७९, ३४/६८०, ३४/६८१, ३४/६८२, ३४/६८३, ३४/६८४, ३४/६८५, ३४/६८६, ३४/६८७, ३४/६८८, ३४/६८९, ३४/६९०, ३४/६९१, ३४/६९२, ३४/६९३, ३४/६९४, ३४/६९५, ३४/६९६, ३४/६९७, ३४/६९८, ३४/६९९, ३४/७००, ३४/७०१, ३४/७०२, ३४/७०३, ३४/७०४, ३४/७०५, ३४/७०६, ३४/७०७, ३४/७०८, ३४/७०९, ३४/७१०, ३४/७११, ३४/७१२, ३४/७१३, ३४/७१४, ३४/७१५, ३४/७१६, ३४/७१७, ३४/७१८, ३४/७१९, ३४/७२०, ३४/७२१, ३४/७२२, ३४/७२३, ३४/७२४, ३४/७२५, ३४/७२६, ३४/७२७, ३४/७२८, ३४/७२९, ३४/७३०, ३४/७३१, ३४/७३२, ३४/७३३, ३४/७३४, ३४/७३५, ३४/७३६, ३४/७३७, ३४/७३८, ३४/७३९, ३४/७४०, ३४/७४१, ३४/७४२, ३४/७४३, ३४/७४४, ३४/७४५, ३४/७४६, ३४/७४७, ३४/७४८, ३४/७४९, ३४/७५०, ३४/७५१, ३४/७५२, ३४/७५३, ३४/७५४, ३४/७५५, ३४/७५६, ३४/७५७, ३४/७५८, ३४/७५९, ३४/७६०, ३४/७६१, ३४/७६२, ३४/७६३, ३४/७६४, ३४/७६५, ३४/७६६, ३४/७६७, ३४/७६८, ३४/७६९, ३४/७७०, ३४/७७१, ३४/७७२, ३४/७७३, ३४/७७४, ३४/७७५, ३४/७७६, ३४/७७७, ३४/७७८,